

महाराष्ट्र राज्यातील महा-ई-सेवा केंद्र, सेतु केंद्र, ई-डिस्ट्रिक्ट इत्यादी प्रकल्पांतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांकरिता लागणाऱ्या प्रतिज्ञापत्राऐवजी स्वघोषणापत्र घेणे.

महाराष्ट्र शासन

माहिती तंत्रज्ञान (सा.प्र.वि.) विभाग

शासन निर्णय क्रमांक: MH-१०२१/११/२०१३-DIT(MH)-DIT(MH)/ ३९

मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२

तारीख: १४ ऑगस्ट, २०१३

वाचा -

- १) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, मातंसं/प्र.क्र.२८/३९ दि. ०३/१२/२००८
- २) शासन निर्णय क्रमांक: सामान्य प्रशासन विभाग, मातंसं/२०१२/प्र.क्र.१५२/३९ दि. २३/०५/२०१२
- ३) शासन पत्र क्रमांक: डिआयटी/२०१२/सी.आर.३६८/३९ दि. २५/१०/२०१२

प्रस्तावना -

महा-ई-सेवा केंद्र, सेतु केंद्र यांच्या मार्फत शासनाकडून नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा, दाखले इत्यादी सेवा विनासायास व विनाविलंब देणे तसेच त्या सेवा देण्याच्या प्रक्रियेत एकसमानता आणणे यासाठी शासन कटीबद्ध आहे.

शासनाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, सुविधा, दाखले मिळवण्याकरिता अर्जासोबत अर्जदाराला प्रतिज्ञापत्र दाखल करावे लागते. प्रतिज्ञापत्र नागरिक स्वेच्छापूर्वक व कायद्याचे भान ठेवून सादर करीत असतो. प्रतिज्ञापत्र सक्षम प्राधिकाऱ्यासमक्ष करावे लागते. नागरी सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्र या केंद्राद्वारे देण्यात येणाऱ्या सेवा नागरिकांना सुलभ व विनासायास देण्यासाठी उपाय योजना करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

नागरिकांना या सेवा सुलभ रितीने उपलब्ध व्हाव्यात म्हणून अर्जासोबत स्वतंत्र प्रतिज्ञापत्र सादर करण्याऐवजी आवश्यक असणारी माहिती आणि अर्जदाराचे स्वघोषणापत्र (Self Declaration) एकाच अर्जात घेण्याची गरज विचारात घेऊन शासनाने खालील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

शासन निर्णय :-

१. शासनाकडून नागरिकांना नागरी सुविधा केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या ज्या सेवांमध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करणे आवश्यक असते अशा सर्व सेवांसाठी यापुढे अर्जदाराच्या प्रतिज्ञापत्राऐवजी, स्वघोषणापत्राचा समावेश अर्जामध्ये करण्यात यावा..

अ) अर्जामध्ये समाविष्ट करावयाचे स्वघोषणा पत्र यासोबत जोडलेल्या Annexure प्रमाणे राहिल,

- ब) स्वघोषणा पत्र हे अर्जाचाच एक भाग राहिल. ते साध्या कागदावर करण्यात यावे त्यासाठी न्यायिक कागदाची आवश्यकता राहणार नाही.
२. सर्व विभागांना सूचित करण्यात येते की, त्यांनी आपापल्या विभागाकडून नागरी सुविधा केंद्र, यांच्यामार्फत देण्यात येणाऱ्या नागरिकांना सेवांसाठी करावयाच्या अर्जांमध्ये वर नमुद केलेल्या स्वघोषणापत्राचा समावेश तात्काळ प्रभावाने करावा.
 ३. राज्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र, सेतु केंद्र इत्यादींनी तात्काळ सुधारित अर्ज स्विकारण्याची कार्यवाही करावी.
 ४. नागरी सुविधा केंद्र, महा-ई-सेवा केंद्रांमार्फत देण्यात येणाऱ्या सेवांकरिता विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीमध्ये महाऑनलाईनने आवश्यक त्या सुधारणा कराव्यात आणि त्याचा अहवाल माहिती तंत्रज्ञान संचालनालयाला तात्काळ सादर करावा.
 ५. सर्व विभागीय आयुक्त / जिल्हाधिकार्यांनी हा शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून ३० दिवसांच्या आत ह्या शासन निर्णयानुसार केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास सादर करावा.
 ६. हा शासन निर्णय दि. ०२ जुलै, २०१३ रोजी झालेल्या उच्चाधिकार समितीच्या ८२ व्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार निर्गमित करण्यात येत आहे. त्यामुळे शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग (मातं) क्र. सीओएम/१०९८/सी.आर.२१२/९८/३९ दिनांक ०५/१०/२००१ अनुसार या प्रस्तावाला नियोजन विभाग व वित्त विभागाच्या मान्यतेची आवश्यकता नाही.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३०८१६१४५६०८२१११ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(जयन्त कुमार बाँठिया)
मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. राज्यपालांचे सचिव,
२. राज्य विधीमंडळाचे सर्व विधान सभा / विधान परिषद सदस्य
३. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव,

४. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, सर्व मंत्री / राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
५. मुख्य सचिव यांचे खाजगी सचिव,
६. शासनाचे सर्व अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव
७. प्रबंधक, उच्च न्यायालय (मूळ शाखा) मुंबई,
८. प्रबंधक, उच्च न्यायालय (अपिल शाखा) मुंबई,
९. प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई
१०. सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई
११. सचिव, महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालय, मुंबई
१२. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र मुंबई
१३. महालेखापाल, (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, नागपूर
१४. महालेखापाल, (लेखा परीक्षा), महाराष्ट्र मुंबई
१५. महालेखापाल, (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर
१६. अधिदान व लेखा अधिकारी
१७. निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई
१८. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई
१९. सर्व पोलीस आयुक्त
२०. सर्व विभागीय आयुक्त,
२१. सर्व महानगरपालिकांचे आयुक्त,
२२. सर्व जिल्हाधिकारी,
२३. सर्व जिल्हा परिषद / नगरपालिकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी
२४. सर्व नगरपरिषदांचे मुख्याधिकारी
२५. व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित,
२६. पहिला मजला, व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण इमारत,
२७. सर्व मंत्रालयीन विभाग
२८. सचिव, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण, मुंबई,
२९. मंत्रालयीन विभागाच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख व कार्यालय प्रमुख
३०. सामान्य प्रशासन विभागातील सर्व कार्यासने,
३१. निवड नस्ती प्रती (२)
३२. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाऑनलाईन लिमिटेड

Annexure

स्वघोषणापत्र (मराठी)

मी -----श्री. ----- यांचा मुलगा / मुलगी वय ----वर्षे
व्यवसाय ----- राहणार ----- घोषित करतो /
करते की वरील सर्व माहिती माझ्या व्यक्तीगत माहिती व समजुतीनुसार खरी आहे. सदर
माहिती खोटी आढळून आल्यास, भारतीय दंड संहिता १९६० कलम १९९ व २०० व अन्य /
संबंधित कायदानुसार माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी शिक्षेस पात्र राहीन
याची मला पूर्ण जाणीव आहे.

ठिकाण : ----- अर्जदाराची सही : -----

दिनांक : ----- अर्जदाराचे नाव : -----

Self Declaration (In English)

I _____ son/daughter of _____ aged
_____ occupation _____ resident of
_____ hereby declare that the information provided
above is true and correct to the best of my personal knowledge, information and
belief. I fully understand the consequences of giving false information. If the
information as given above is found to be false, I shall be liable for prosecution and
punishment under section १९९ and २०० of IPC १९६० and / or any other law
applicable thereto.

Place : _____ Applicant Signature : _____

Date : ___ / ___ / ___ Applicant Name : _____